

fassen) न याति Ind. St. 8,330. Spr. (II) 5441. Verz. d. Oxf. H. 127, b, 2 v. u.  
 समानत्र (wie eben) adv. auf demselben Fleck: तिष्ठन् Çat. Br. 3, 4, 4,  
 14. 5, 4, 24. LĪṬṢ. 10, 5, 9. 13. KAUC. 3.  
 समानत्व (wie eben) n. Gleichheit KĀP. 1, 55. 87. यथागिर्यौ संतितः  
 समानत्वमनुब्रजेत् MĀRK. P. 40, 39. SARVADARÇANAS. 149, 3. mit instr. Spr.  
 (II) 761.  
 समानदत्त adj. übereinstimmend, einträchtig RV. 7, 26, 2.  
 समानधर्मन् adj. = सधर्मन् Vop. 6, 98. gleichartig, gleich: भवति ति-  
 तिन्के जनेनेत्रैश्च °धर्मा KĀM. NĪTIS. 15, 52.  
 समानन adj. 1) (2. स + मानना) in Ehren stehend NALOD. 2, 23, a. —  
 2) (2. सम + मानन) ein gleiches Gesicht habend: इन्द्रना NALOD. 2, 23, c.  
 समाननामन् adj. = सनामन् Vop. 6, 98.  
 समानप्रभृति adj. = सप्रभृति gleich beginnend P. 6, 3, 84. TS. 5, 3, 4, 2.  
 KĪṬṢ. 20, 10. ÇAT. Br. 8, 2, 2, 9.  
 समानबन्धु adj. derselben Sippe angehörig RV. 1, 113, 2. ÇAT. Br. 3, 5, 4, 25.  
 समानवर्किसु adj. auf derselben Opferstreu vor sich gehend (so v. a.  
 समानतन्त्र): कृविम् Çat. Br. 2, 2, 4, 6. 5, 2, 5, 13. 5, 3, 3. KĪṬṢ. Ça. 5, 7, 4.  
 समानब्रह्मचारिन् = सब्रह्मचारिन् H. 80. Schol.  
 समानमूर्धन् adj. ved. P. 6, 3, 84.  
 समानय् (von 2. समान), °यति gleichstellen: न मामसज्जनेनार्या समान-  
 यितुमर्हति R. 2, 39, 28. GĀṬṢ. 20.  
 समानयन (von 1. नी mit समा) n. 1) das Zusammenführen, Herbei-  
 holen BĀR. NĪṬṢAÇ. 19, 41. — 2) das Einbringen: ऋ° KĪṬṢ. Ça. 5, 8, 39.  
 समानयोजन adj. gleich geschürt RV. 1, 30, 18.  
 समानयानि adj. demselben Schooss entsprungen Çat. Br. 5, 3, 4, 8.  
 समानरुचि adj. denselben Geschmack (an Etwas) habend; davon nom.  
 abstr. °ता f. Spr. (II) 4973.  
 समानरूप 1) adj. (f. स्त्री) = सत्रूप Vop. 6, 98. von gleicher Farbe, mit  
 gen.: सोमवह्न्याः VARĪH. BṚH. S. 54, 108. am Ende eines comp.: दुर्द्धर°  
 32. von gleichem Aussehen: मेषादयो नामसमानरूपाः Z. f. d. K. d. M. 3,  
 389. — 2) f. स्त्री (sc. प्रकृतिका) ein Räthsel, in welchem die Worte zu-  
 gleich in eigentlicher und in uneigentlicher Bedeutung (शक्य und लक्ष्य)  
 zu verstehen sind, KĪVĀD. 3, 100.  
 समानर्ष adj. (f. ङ) denselben Rishi (d. h. Stammbaum) habend GOBH. 3, 5, 3.  
 समानलोक adj. denselben Himmel gewinnend Çat. Br. 8, 5, 2, 16.  
 समानवचन adj. = सवचन Vop. 6, 98.  
 समानवयस् adj. = सवयस् Vop. 6, 98. im gleichen Lebensalter stehend  
 BUĀG. P. 3, 15, 27.  
 समानवर्चस् adj. gleich lebhaft u. s. w. RV. 1, 6, 7. NĪR. 4, 12.  
 समानवर्चस adj. von gleichem Glanze: समत्तकस्वलन° MBh. 1, 1180.  
 समानवर्णा adj. (f. स्त्री) = सवर्णा Vop. 6, 98. 1) von gleicher Farbe: चा-  
 तक° VARĪH. BṚH. S. 28, 14. — 2) dieselben Vocale seigend: विवृति RV.  
 PĀṬ. 14, 27.  
 समानशब्द adj. eine Homonymie enthaltend; f. स्त्री (sc. प्रकृतिका) Bez.  
 einer Art von Räthseln KĪVĀD. 3, 103.  
 समानशय्य adj. ein gemeinschaftliches Lager habend; davon nom.  
 abstr. °ता f. LĪṬṢ. 8, 12, 2.  
 समानशाखा (so ist zu lesen) f. गाṇा गहादि zu P. 4, 2, 138. Davon

VII. Theil.

adj. °शाखीय ebend.  
 समानशील adj. (f. स्त्री) von gleichem Charakter BUĀG. P. 3, 21, 15.  
 समानसंख्य adj. (f. स्त्री) von gleicher Zahl, mit instr. RV. PĀṬ. 18, 21.  
 समानसुखदुःख adj. gleiche Freuden und Leiden habend; davon nom.  
 abstr. °ता f. Spr. (II) 6480.  
 1. समानस्थान n. Zwischenstellung BUĀG. P. 5, 21, 3.  
 2. समानस्थान adj. = सस्थान Vop. 6, 98. dieselbe Stelle im Munde  
 habend VS. PĀṬ. 1, 43. 80.  
 समानात्तर n. ein einfacher Vocal, kurz oder lang (Gegens. सेंध्यत्तर  
 Diphthong) RV. PĀṬ. 1, 1 (11). 2, 6. 8. AV. PĀṬ. 3, 42. TS. PĀṬ. 1. 2.  
 10, 2. 13, 6. zu P. 3, 1, 8.  
 समानाधिकरण 1) n. grammatische Congruenz im Casus: प्रथमा° mit  
 einem Nominativ P. 3, 2, 124. — 2) adj. coordinirt, in demselben Casus-  
 verhältniss stehend mit (instr. oder im comp. vorangehend), auf dasselbe  
 Subject sich beziehend P. 8, 1, 73. TARKAS. 45. KUSUM. 5, 11. fg. 14, 19. SAR-  
 VADARÇANAS. 49, 21. fg. 106, 5. BUĀSĪP. 138. ÇĀṆE. zu BṚH. ĀR. UP. S. 109.  
 Davon nom. abstr. °ता ebend. °त्व n. SARVADARÇANAS. 132, 6. — Vgl. सा-  
 मानाधिकरण्य und व्यधिकरण्य.  
 समानार्थ adj. (f. स्त्री) denselben Zweck habend, — verfolgend ĀÇV. Ça.  
 1, 3, 20. Spr. (II) 2648. Davon nom. abstr. °त्व n. KĪṬṢ. Ça. 6, 7, 26.  
 समानार्षेय (1. समान + स्त्री°) adj. dieselbe Abstammung habend ÇĀṆE.  
 GṚH. 2, 2.  
 समानास m. N. pr. eines Nāga Cit. beim Schol. zu H. 1311; vgl.  
 सुमानस्य, welches aber hier nicht in's Metrum passt.  
 समानास्यप्रयत्न (समान + स्त्रीस्य-प्र°) adj. mit derselben Anstren-  
 gung der Organe ausgesprochen werdend VS. PĀṬ. 1, 43. Comm. zu AV.  
 PĀṬ. 1, 17.  
 समानिका f. = समानी (s. u. समान) ein best. Metrum: 4 Mal 4 Tro-  
 chäen COLEBR. Misc. Ess. 2, 159 (III, 6). Ind. St. 8, 367.  
 समानितम् (von 2. स + मानित) adv. unter Ehrenbezugungen KA-  
 THĪS. 122, 8.  
 समानितममध्यमाधम adj. dem der Beste, der Mittelmässige und der  
 Schlechteste gleich viel gelten BUĀG. P. 4, 20, 13.  
 समानेदक (1. समान + उ°) adj. ein entfernter Verwandter, der sei-  
 nen Ahnen noch die Wasserspende darbringen darf: सपिपउता तु पुरुषे  
 सप्तमे विनिवर्तति । °भावस्तु जन्मनामोर्वेदने ॥ M. 5, 60. VP. 3, 13, 31.  
 समानेदक (1. समान + उ°) P. 6, 3, 84. gleich endigend TS. 5, 3, 4, 2.  
 ÇAT. Br. 8, 2, 2, 9. 7, 4, 3.  
 समानेदर्य (von 1. समान + उदर) adj. von derselben Mutter stam-  
 mend P. 4, 4, 108. 8, 3, 88. Vop. 6, 98. AK. 2, 6, 2, 34. H. 581. HALĀ. 2,  
 353. AIT. Br. 3, 37. m. ein solcher Bruder BĀṬṬ. 7, 86. — Vgl. सोदर्य.  
 समानोपमा (1. समान + उ°) f. ein Gleichniss, bei dem das tertium com-  
 parationis lautlich gleich, begrifflich zweierlei Deutung zulässt, KĪVĀD. 2,  
 29. Beispiel: बालेवैद्यानमाला सालकाननशोभिनी ebend. Hier ist सा-  
 लकानन, auf बाला bezogen, in सालक gelockt + मानन Gesicht zu zer-  
 legen; auf उद्यानमाला bezogen, in साल + कानन.  
 समात्तक m. der Liebesgott H. ç. 77 fehlerhaft für शमात्तक.  
 समात्तर (2. सम + स्त्री°) adj. von constanter Differenz so v. a. woran

45